

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उद्योगाकरिता क्रिटीकल पायाभूत सुविधा निधी निर्माण करणे व सदर निधीचे संनियंत्रण व वापरासंबंधीची कार्यपध्दती / मार्गदर्शक तत्वे निश्चित करणे.

महाराष्ट्र शासन

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्रमांक: आयटीपी-२०१६/(प्र.क्र.७५)/उद्योग-२

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: २० जून, २०१६

संदर्भ : १) शासन निर्णय क्र.आयटीपी-२०१३/(प्र.क्र. २६५)/उद्योग-२, दि.२५ ऑगस्ट, २०१५.

२) शासन निर्णय क्र. मातंधो-२०१५/(प्र.क्र. २०७)/उद्योग-२, दि. २२ फेब्रुवारी, २०१६.

प्रस्तावना :-

महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण - २०१५ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद-६ नुसार, माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांच्या विकासाला चालना देण्यासाठी, राज्य शासन व नियोजन प्राधिकाऱ्यांनी खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानांकडून अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकापोटी मिळणाऱ्या अधिमूल्याच्या रकमेचा “ माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उद्योगाकरिता क्रिटीकल पायाभूत सुविधा निधी” म्हणून स्वतंत्र निधीची उभारणी करतील व सदरहू निधीचा विनियोग माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीच करावयाचा आहे तसेच या निधीतून माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २०१५ मधील परिच्छेद ५ (अ) (v) मध्ये नमूद केल्याप्रमाणे विकासकाने केलेल्या कामाची भरपाई करण्याकरिता विनियोग करणे अपेक्षित आहे. धोरणातील सदर तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने, सर्वांगीण विचार करून सदर निधीचे संनियंत्रण व वापरासंबंधीची कार्यपध्दती / मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उद्योगाकरिता क्रिटीकल पायाभूत सुविधा निधी निर्माण करणे व सदर निधीचे संनियंत्रण व वापरासंबंधी मार्गदर्शक तत्वे व कार्यपध्दती (मराठी व इंग्रजी) सोबतचे “विवरणपत्र- अ” मध्ये दर्शविण्यात आले आहे. उक्त कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

सदर शासन निर्णय संदर्भाकित शासन निर्णय दिनांक २५/०८/२०१५ मधील तरतुदीनुसार तसेच वित्त विभागाशी सल्लामसलत करून, त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १४६/१६/व्यय-१६ दिनांक ०९/०५/२०१६ च्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६२११०४१३९८३१० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(व्यं. ह. कुलकर्णी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. अपर मुख्य सचिव, माहिती तंत्रज्ञान, मंत्रालय, मुंबई.
५. अपर मुख्य सचिव (अत्यावश्यक सेवा विषयी), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई.
७. प्रधान सचिव (महसूल) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. प्रधान सचिव (नवि-१) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. सचिव (मदतकार्य व पुर्नवसन) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मंत्रालयासमोर, मुंबई.
१७. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई.
१८. महानगरपालिका आयुक्त, महानगर पालिका (सर्व)
१९. संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण, पुणे,
२०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई.
२१. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी (महावितरण), प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१
२२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) प्रकाशगंगा, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१.

२३. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्माती (महानिर्माती) प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१.
२४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विकास अभिकरण, म्हाडा कमर्शियल कॉम्प्लेक्स, २ रा मजला, त्रिदल नगरच्या समोर, ऐरवडा, पुणे ४११ ००६.
२५. व्यवस्थापकीय संचालक, सिडको, मुंबई.
२६. विभागीय आयुक्त, पुणे/नाशिक/नागपूर/औरंगाबाद/अमरावती/मुंबई.
२७. जिल्हाधिकारी (सर्व)
२८. सर्व जिल्हयांचे सह संचालक (उद्योग संचालनालय)
२९. विरोधी पक्षनेते विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
३०. विरोधी पक्षनेते, विधानपरिषद, यांचे खाजगी सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
३१. अध्यक्ष, विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
३२. सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
३३. मा. मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३४. मा. राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३५. महानिरीक्षक, नोंदणी व नियंत्रक, मुद्रांक शुल्क, पुणे.
३६. निमंत्रक, उद्योग मित्र, मुंबई.
३७. उद्योग सह संचालक (माहिती तंत्रज्ञान), उद्योग संचालनालय, मुंबई.
३८. संचालक, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया, मुंबई/पुणे.
३९. उप महानिरीक्षक, मुद्रांक शुल्क, मुंबई.
४०. उद्योग विभागातील सर्व सहसचिव/उपसचिव/कक्ष अधिकारी.
४१. कक्ष अधिकारी (म-१), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४२. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
४३. प्रधान सचिव (उद्योग) यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
४४. उप सचिव (उद्योग-२) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
४५. निवड नस्ती (उद्योग-२), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.

उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक आयटीपी-२०१६/प्र.क्र. ७५/उद्योग-२, दिनांक २० जून, २०१६

“विवरणपत्र-अ”

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण -२०१५ मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार सर्व माहिती तंत्रज्ञान उद्यानांना २००% पर्यंत अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक उपलब्ध आहे. क्षेत्रांच्या वर्गीकरणानुसार, प्रचलित रेडी रेकनर दराच्या १०% ते ३० % पर्यंत अतिरिक्त चटईक्षेत्रासाठी अधिमूल्य आकारण्यात येणार आहे. सामूहिक प्रोत्साहन योजना-२०१३ अन्वये राज्याचे विना उद्योग जिल्हे व नक्षल प्रभावित क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रासाठी कोणतेही अधिमूल्य न आकारता अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक उपलब्ध करून देण्यात येईल.

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण -२०१५ मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उद्योगांची उभारणी व विस्तारीकरण येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी क्रिटीकल (महत्त्वपूर्ण) पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र क्रिटीकल पायाभूत सुविधा निधीची निर्मिती करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

राज्यामध्ये काही क्षेत्रात स्थानिक स्वराज्य म्हणजे नगरपालिका व महानगरपालिका हे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहतात. याशिवाय राज्याच्या इतर क्षेत्रात सदर काम राज्याचा नगररचना विभागाच्या स्थानिक कार्यालयांकडून पार पाडले जाते.

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण -२०१५ मधील तरतुदीनुसार, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व त्याच्या सुरळीत कामकाजासाठी, क्रिटिकल पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी, क्रिटिकल पायाभूत सुविधा निधी निर्माण करावयाचा आहे. सदर निधीच्या निर्मिती व कार्यान्वयना संदर्भात कार्यनियमावली पुढीलप्रमाणे असेल.

२. क्रिटीकल पायाभूत सुविधा निधीच्या निर्मिती व कार्यान्वयना संदर्भात कार्यनियमावली

- i) राज्यातील प्रत्येक विशेष नियोजन प्राधिकरण तसेच राज्य सरकार स्वतंत्रपणे "माहिती व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उद्योगांसाठी क्रिटिकल पायाभूत सुविधा निधी" या विशेष निधीची निर्मिती करतील.
- ii) प्रत्येक विशेष नियोजन प्राधिकरण खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानांना अतिरिक्त चटईक्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी आकारण्यात आलेला अधिभार गोळा करून सदर निधीमध्ये जमा करेल.
- iii) राज्य शासनाकडून निर्माण करण्यात आलेल्या निधीमध्ये प्रत्येक विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अधिभारातील राज्यशासनाचा वाटा (जो सध्या विशेष नियोजन प्राधिकरणाकडून गोळा केल्या जाणाऱ्या अधिभारमूल्याच्या २५% आहे.) आणि ज्या क्षेत्रासाठी अशा विशेष नियोजन प्राधिकरण नाहीत त्या सर्व क्षेत्रामध्ये दिल्या जाणाऱ्या

कोणत्याही अतिरिक्त चटईक्षेत्रासाठी आकारण्यात आलेल्या अधिभाराची संपूर्ण रक्कम ही राज्यस्तरीय निधीमध्ये जमा केली जाईल.

३. क्रिटिकल पायाभूत निधीतून करावयाची पात्र प्रकल्प / कामे :

क्रिटिकल पायाभूत सुविधा निधीमधून क्रिटिकल पायाभूत सुविधांची खालील प्रकल्प/ कामे करता येतील.

i) खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यान किंवा माहिती तंत्रज्ञान उद्योग घटकांचा समूहांचे रस्ते जे राज्याचे किंवा नगरपालिका/ महानगरपालिका, जिल्हा परिषदा, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इतर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रस्त्याशी जोडणारे असतील.

ii) पायाभूत सुविधांच्या संदर्भात खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या विकासकाकडून करण्यात आलेल्या खर्चाचा परतावादेखील सदर निधी मधून देता येईल. (त्यासाठी सदर निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेचे पूर्वमान्यता सदर विकासकाने घेतलेली असावी.

iii) खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्याने किंवा माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उद्योग घटक यांना इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, सब-स्टेशन किंवा एक्सप्रेस इलेक्ट्रिसिटी फिडर पुरविणे यासारखे क्रिटिकल पावर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट.

iv) खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्याने किंवा माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उद्योग घटक यांच्या ड्रेनेज लाईन्स नगरपालिका/ महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा इतर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य ड्रेनेज लाईन्सला जोडणारे असावेत.

v) (i), (ii), (iii) and (iv) येथे नमूद करण्यात आलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही क्रिटिकल पायाभूत सुविधेचे काम, क्रिटिकल पायाभूत सुविधा निधी समिती अंतर्गत असलेल्या राज्यस्तरीय शक्तीप्रदान उपसमितीच्या पूर्वपरवानगीने हाती घेता येईल.

४. प्रस्तावांना मान्यता देण्याच्या पध्दती :-

i) विशेष नियोजन प्राधिकरणाकडून देखभाल केला जाणारा निधी :

माहिती तंत्रज्ञान उद्योगांकडून करण्यात आलेली मागणी किंवा विशेष नियोजन प्राधिकरण स्वतःहून क्रिटिकल पायाभूत सुविधा निधीमधून करावयाच्या कामांची निवड करतील. सदर निधीमधून हाती घ्यावयाच्या कामांची सूची तयार करणे. कामाची असलेली निकड व उपलब्ध असलेला निधी याच्या आधारावर विशेष नियोजन प्राधिकरण कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करेल. मागणीची तर्कसंगतता प्रयोजन व हाती घ्यावयाच्या कामाचे परिमाण याची देखील योग्यता तपासण्यात यावी. ठरविण्यात आलेला प्राधान्यक्रमाच्या आधारावर विशेष नियोजन प्राधिकरण माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उद्योगांसाठी क्रिटिकल पायाभूत सुविधेची कामे हाती घेऊ शकते/ कार्यान्वित करू शकते.

एखाद्या माहिती तंत्रज्ञान उद्यानाचा किंवा माहिती तंत्रज्ञान विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासकाने त्यांच्या माहिती तंत्रज्ञान उद्यानाची किंवा माहिती तंत्रज्ञान विशेष आर्थिक क्षेत्रास जोडणाऱ्या रस्त्याच्या उभारणीबाबत प्रस्ताव घेऊन विशेष नियोजन प्राधिकरणाकडे आले

तर विशेष नियोजन प्राधिकरण त्या प्रकल्पाचा विचार करू शकते, व सदर खर्चाच्या अंदाजपत्रकाची तपासणी करुन, सदर कामास पूर्व मान्यता देवू शकते. सदर काम समाधानकारकरित्या पूर्ण झाल्यानंतर विशेष नियोजन प्राधिकरण सदर कामासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित विकासकास करू शकते.

विशेष नियोजन प्राधिकरण अशा प्रकल्पांना मंजूरी देवू शकते व असे प्रकल्प कार्यान्वित करू शकते आणि हाती घेतलेले काम व त्याच्या प्रगतीसंबंधी तैमासिक अहवालासह अशा कामाच्या मंजूरी आदेशाची प्रत राज्यस्तरीय शक्तीप्रदान समितीच्या उपसमितीकडे पाठवली जाईल. कामांना मान्यता देताना विशेष नियोजन प्राधिकरणाला सदरचे काम माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उद्योगांना कशाप्रकारे व कोणत्या स्वरूपात फायदेशीर ठरणार आहे हे नमूद करावे लागेल.

ii) **राज्य शासनाकडून देखभाल केला जाणारा निधी :**

ज्या ठिकाणी विशेष नियोजन प्राधिकरण अस्तित्वात आहे, अशा क्षेत्राव्यतिरिक्तच्या क्षेत्रामध्ये क्रिटिकल पायाभूत सुविधा पुरविण्याची कामे राज्यस्तरावर क्रिटिकल पायाभूत सुविधा निधीमधून करण्यात येतील. विविध विभागांची पायाभूत सुविधांच्या निर्मितीशी संबंधित कामाची आवश्यकता / अनिवार्यताबाबत राज्य शासनाच्या उद्योग विभागाकडे स्थानिय / मंत्रालय स्तरावरील कार्यालये, इंडस्ट्रिज असोशिएशन्स, चेंबर्स ऑफ कॉमर्स यांचेकडून प्राप्त होतील.

निधीच्या उपलब्धेसंबंधात सदर कामाच्या मागणीची योग्यता उद्योग विभागाकडून पारखण्यात येईल. कामाचे प्रस्ताव मंजूरीसाठी शक्तीप्रदान समितीच्या उपसमितीसमोर ठेवण्यात येतील. मान्यता देण्यात आलेले प्रस्ताव कामाची कार्यान्वयनासाठी निर्धारित करण्यात आलेल्या नियमांनुसार संबंधित अभिकर्त्याकडून कार्यान्वित केले जातील. कामाची मंजूरी व प्रगतीबाबत त्रैमासिक अहवाल या अभिकर्त्याकडून सादर केला जाईल.

मंजूर करण्यात आलेली कामे, पूर्ण करण्यात आलेली कामे, मंजूर करण्यात आलेला निधी, निधीचा विनियोग आणि कामांचे कार्यान्वयन करणाऱ्या संस्था यांची नोंद उद्योग विभागाकडून ठेवण्यात येईल.

काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद किंवा इतर शासकीय संस्था यांनी कामाच्या अंदाजपत्रकाची पडताळणी करुन प्रकल्प पूर्ण झाल्याच्याबाबत अहवाल उद्योग विभागास सादर केल्यानंतर पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी विकासकास आलेल्या खर्चाचा परतावा देण्यात येईल.

ज्या प्रकरणामध्ये कामाची अंमजबजावणी शासकीय/ निम शासकीय विभागाकडून करण्यात येते त्या प्रकरणी मंजूरी देण्यात आलेले काम हाती घेणाऱ्या संस्थेस प्रत्येकी ५०% च्या दोन टप्प्यात निधीचे वितरण केले जाईल. कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आल्यानंतर ५०% निधी वितरीत करण्यात येईल. काम पूर्ण झाल्यानंतर आणि कामाचे कार्यान्वयन करणाऱ्या संबंधित संस्थेकडून तसे प्रमाणपत्र सादर करण्यात आल्यानंतर उर्वरित ५०% निधी वितरीत करण्यात येईल.

नियंत्रण व आढावा यंत्रणा

क्रिटिकल पायाभूत सुविधा निधीसाठी उपसमितीची स्थापना करणे.

क्रिटिकल पायाभूत सुविधा निधीच्या व्यवस्थापनासाठी माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २०१५ अन्वये शक्तीप्रदान समितीची उपसमिती स्थापन करण्यात येईल. उपसमितीची संरचना खालीलप्रमाणे असेल.

१	प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	अध्यक्ष
२	प्रधान सचिव (नवि-१ व नवि-२), नगर विकास विभाग	सदस्य
३	प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग	सदस्य
४	प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	सदस्य
५	सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग	सदस्य
६	सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग	सदस्य
७	विकास आयुक्त (उद्योग)	सदस्य
८	उप सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	सदस्य सचिव

योजनेचा आढावा घेण्यासाठी सदर समितीची प्रत्येक तिमाहीत कमीत कमी एक बैठक होईल.

क्रिटिकल पायाभूत सुविधा निधी उपसमितीचे अधिकार :-

- राज्यस्तरीय क्रिटिकल पायाभूत सुविधा निधी अंतर्गत मंजूरीसाठी प्राप्त झालेले प्रकल्पांची योग्यता/ पात्रता ठरविणे आणि निधीच्या वितरणासंदर्भात निश्चित करण्यात आलेल्या नियमांनुसार पात्र ठरणाऱ्या प्रकल्पांना मान्यता देणे.
- राज्यस्तरीय निधीच्या संदर्भात जमा, खर्च व शिल्लक रक्कम यांचा आढावा घेणे.
- राज्यस्तरीय निधीमधून विविध संस्थांनी हाती घेतलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेणे.
- राज्यस्तरीय तसेच स्पेशल प्लॅनिंग अॅथॉरिटीच्या निधीमधून हाती घावयाच्या कामांच्या संदर्भात निधीचे संचलनाबाबत उहापोह करणे, निर्णय घेणे व सूचना निर्गमित करणे.
- स्पेशल प्लॅनिंग अॅथॉरिटीच्या निधीचा, सदर निधीमधून स्पेशल प्लॅनिंग अॅथॉरिटीने हाती घेण्यात आलेल्या कामाचा त्रैमासिक आढावा घेणे आणि सदर निधीचे व्यवस्थापन, निधीचे संचलन व निधीमधून करावयाची कामे याबाबत योग्य त्या सूचना निर्गमित करणे.
- माहिती तंत्रज्ञान उद्योगांच्या उभारणीसाठी व वाढीसाठी आवश्यक कामे सुचित करणे.

**Industries] Energy & Labour Department Government Resolution No
ITP-2016 / CR-75/ Ind-2, Dated 20/06/2016**

"Annexure -A"

As per the provisions of IT / ITES Policy 2015 upto 200% additional FSI is available to all IT Parks. Depending on area classification, premium to be charged for additional FSI varies from 10% to 30% of prevailing ready-reckoner rates. IT Parks coming up in No Industry Districts and Naxal-affected areas of the State as defined under Package Scheme of Incentives 2013, will be provided additional FSI without charging any premium.

As per the provisions in the IT / ITES Policy 2015, the need for creation of critical infrastructure for removing the bottlenecks in establishment and growth of IT / ITES industry has been identified and creation of separate Critical Infrastructure fund has been envisaged.

In the State we have areas where there are local bodies like Municipal Councils, Municipal Corporations which function as Special Planning Authority for the purpose of Town Planning. Apart from these there are areas where there is no such authority and the function is carried out by the Town Planning department of the State Government through its field offices.

As per the provisions of the IT / ITES Policy - 2015, Critical Infrastructure Fund has to be created for creation of critical basic infrastructure for the growth and smooth functioning of IT industry. The modalities for creation and operation of this fund will be as below:

2. Creation of Critical Infrastructure Fund:


Each Special Planning Authority (SPA) in the State and the State Government will create a separate special fund viz. "Critical Infrastructure Fund for IT / ITES Industries".

- i) Each SPA will deposit the premium they collect from the developers of the Private IT Park for availing additional FSI in this fund created by them.
- ii) The fund created by the State Govt. will receive share of the premium for the State government from each SPA (which is presently 25% of the amount of premium collected by SPA) and from all areas where there is no such SPA (in such cases, the entire premium for any additional FSI granted will be deposited to the State fund).

3. Eligible projects / works under Critical Infrastructure Fund:

Under this fund following critical infrastructure projects / works can be undertaken:

- i) Roads connecting the private IT parks or the cluster of IT / ITES units with the roads of the State or the Municipal Council / Corporation, Zilla Parishad, PWD or any other local body.

A handwritten signature in black ink, followed by the date '20/06/2016' written below it.

- ii) Apart from these the expenditure incurred by the developer of the Private IT park can also be reimbursed from this fund (if prior approval has been taken by the developer from the appropriate fund managing agency),
- iii) Critical power infrastructure projects like providing electric transformer, sub-station or express electricity feeder for the private IT parks or the cluster of IT / ITES units.
- iv) Providing drainage line connecting the private IT parks or the cluster of IT / ITES units to the main drainage network of the Municipal Council / Corporation, Zilla Parishad, or any other local body.
- v) Any other critical infrastructure work other than (i), (ii), (iii) and (iv) above with the prior approval of the sub-committee at the State level under the Empowered Committee i.e. Critical Infrastructure Fund Committee for IT/ITES industries.

4. Manner of approval of the proposal:

i) Fund maintained by SPA:

The SPA shall on its own or based on the demand from IT industry will identify the works to be undertaken using the Critical Infrastructure Fund. A shelf of works to be undertaken shall be created. The SPA will prioritise the works based on the essentiality of the works and on the amount of fund available. Also, the reasonableness of the demand and quantity of work to be undertaken will also be assessed. Based on the priority, the SPA can undertake / execute the critical infrastructure works for IT / ITES industry.

If developer of any IT park or an IT SEZ approaches the SPA, with a proposal for constructing a road connecting their IT park or an IT SEZ on their own, the SPA can consider such project, examine the cost estimates and accord a prior approval to such work. After the work is completed satisfactorily, the SPA can reimburse the cost incurred to the developer.

The SPA will be able to sanction and execute such projects and will just send a copy of sanction order such works to the Sub-committee of the Empowered Committee at the State level alongwith a quarterly report of works undertaken and progress thereof. While sanctioning the work the the SPA shall mention how and in what manner works are going to be beneficial to the IT & ITES industries.

ii) Fund Maintained by the State Government:

The critical infrastructure works in areas other than those where the SPAs exist will be done through the Critical Infrastructure Fund created at State level. The necessity / requirement of the work will be received by the Industries Department of the State Government from the IT Industry, field / Ministry level offices of various departments related to creation of infrastructure, from the Industries Associations, Chambers of Commerce, etc..

The Industries Department will assess the demand of works vis-a-vis the availability of funds. The proposals will be put up before the sub-committee of the Empowered

[Handwritten signature and date]
21/09/10

Committee for consideration / approval. The proposals sanctioned will be executed by the concerned agencies as per stipulated norms for execution of the works. These agencies will submit a quarterly report on the works sanctioned and the progress of works.

A register of the work sanctioned, works completed, grants sanctioned, grant utilised and agency which has executed the works shall be maintained by the Industries Department.

The refund of the cost incurred by a developer for creation of infrastructure will be refunded after the work is completed and the concerned agency like PWD, Zilla Parishad, or any other government agency which has vetted the cost estimates of the work submits the completion report of the project to the Industries Department.

In cases where the work is executed by Government / Semi-Government Departments, the grants to the agency undertaking such approved work shall be released in two tranches of 50% each. 50% of the grant will be released after the tenders for the work are published. The remaining 50% shall be released after completion of the work and upon submission of certificate to that effect from the concerned agency executing the work.

5. Monitoring and Review Mechanism:

i) Constitution of Sub-Committee for Critical Infrastructure Fund:


A Sub Committee of the Empowered Committee under the IT / ITES Policy 2015 shall be constituted for administration of the Critical Infrastructure Fund. The constitution of the Sub-Committee shall be as below:

1	Principal Secretary (Industries), IE & LD	Chairman
2	Principal Secretary / Secretary - Urban Development Department (UD-1 & UD-2)	Member
3	Principal Secretary, Rural Development Department	Member
4	Principal Secretary, Energy Department	Member
5	Secretary, PWD, Roads	Member
6	Commissioner / Chief Officer of concerned Urban Local Body	Member
7	Development Commissioner (Industries)	Member
8	Deputy Secretary (Industries) IE & LD	Member Secretary

The committee shall meet at least once every quarter for taking review.

ii) Charter of the Sub-Committee for Critical Infrastructure Fund:

- To assess the projects received for sanction under the CIF by the State and accord sanction to the appropriate projects befitting the norms of the fund.
- To take review of the State fund in respect of receipts, expenditure, and balance.
- To take review of the progress of works undertaken by various agencies through the State funds.
- To deliberate, take decisions and issue instructions on the operation of the fund of the State and of the SPAs, works those can be taken up for execution using these funds.



- e) Quarterly review of the funds of SPAs, works undertaken by the SPAs and issue appropriate instructions in respect of the management, operations of these funds and works taken up under the fund.
- f) To suggest works necessary for setting up of and growth of IT Industry.

[Handwritten signature]